

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीना
आदिवासी उपयोजनेच्या एकूण नियतव्ययाच्या ५ % निधी
उपलब्ध करून देण्याच्या योजनेबाबत माहिती देण्यासाठी
मार्गदर्शक पुस्तिका छापण्याकरीता येणाऱ्या खर्चास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक पेसा २०१५/ प्रक्र.६८ / का-१७
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २९ सप्टेंबर, २०१५

- वाचा :** १. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र. पेसा २०१५/ प्र.क्र.६८/ का-१७,
दिनांक २५ मे, २०१५
२. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे क्र. पेसा/वहका-२०१५/ प्रक्र १७२/ का.३ (७)
४६१५, दि.२३.०७.२०१५

शासन शुध्दीपत्रक :-

उपरोक्त वाचा येथे क्र.१ वर नमूद शासन निर्णय दिनांक २५.०५.२०१५ च्या विषयातील “ आलेल्या ”
या शब्दाऐवजी “ **येणाऱ्या** ” असे वाचण्यात यावे. तसेच सदर शासन निर्णयातील परिच्छेद १ मधील “राष्ट्रीय
लघुउद्योग निगम लि. मुंबई यांच्याकडून रु.१६.५०/- प्रति प्रत या दराने (प्रचलित दरकरारानुसार) त्याच्या
५०,००० प्रतीची छपाई करून घेण्यात आली. त्याकरिता होणाऱ्या रु. ८,२५,०००/- (अक्षरी रु. आठ लक्ष
पंचवीस हजार फक्त) इतक्या खर्चास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.” या ऐवजी
“ **राष्ट्रीय लघुउद्योग निगम लि. मुंबई यांच्याकडून रु.१६.५०/- प्रति प्रत या दराने (प्रचलित दरकरारानुसार)**
त्याच्या ५०,००० प्रतीची छपाई करून घेण्याकरीता येणाऱ्या रु. ८,२५,०००/- (अक्षरी रु. आठ लक्ष पंचवीस
हजार फक्त) इतक्या खर्चास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.” असे वाचण्यात
यावे.

हे शासन शुध्दीपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१५०९२९१७२६१६४०२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने.

(प्रभाकर बा. गावडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मंत्री / राज्यमंत्री, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय यांचे खाजगी सचिव
- २) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक
- ३) अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/ नाशिक

- ४) महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई /नागपूर
- ५) जिल्हा कोषागार अधिकारी,ठाणे/ नाशिक
- ६) वित्त विभाग, (विनियम)व (व्यय- १४) मंत्रालय, मुंबई
- ७) सचिव (आदिवासी विकास विभाग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ८) संचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मंत्रालय, मुंबई
- ९) सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२
- १०) कक्ष अधिकारी कार्यासन ६ , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) महाव्यवस्थापक, राष्ट्रीय लघुउद्योग निगम लि. प्रेस्टीज चेंबर्स, १ ला मजला, कल्याण स्ट्रीट, मस्जिद (पू), मुंबई ०९
- १२) निवड नस्ती (का-१७)